

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

नृत्यकला विशारद (बी.ए.) कथक

परीक्षा : मे - २०२४

तृतीय वर्ष

विषय : नृत्यास्वाद (20E BAK-313)

दि. ३०/०५/२०२४

गुण : १००

वेळ : स. १०.०० ते दु. १.००

- सूचना :**
१. पहिला प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
 २. उर्वरित प्रश्नांपैकी चार प्रश्न सोडवणे.
 ३. एकूण पाच प्रश्न सोडवणे.
 ४. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

- | | | |
|---------|---|------|
| प्र. १. | आड, बिआड, कुआड लय स्पष्ट करून तीनतालाची आड, बिआड, कुआड लिपिबद्ध करा. | (२०) |
| प्र. २. | रामायण महाकाव्याची माहिती सांगून त्यावर आधारित कोणत्या कथांवर कथकनृत्यात गतभाव प्रस्तुत होतात? उदाहरणासहित स्पष्ट करा. | (२०) |
| प्र. ३. | कथक मधील श्रीकृष्णाचे स्थान स्पष्ट करून कवित्व, गतभाव प्रस्तुतीतून कोणते कथा प्रसंग दाखवले जातात विस्तृत स्पष्टीकरण द्या. | (२०) |
| प्र. ४. | टीपा लिहा.
१) हरिवंश पुराण
२) महाभारत | (२०) |
| प्र. ५. | कथकनृत्य प्रस्तुती समृद्ध करणारी नवीन तंत्रे आणि संपर्क माध्यमे – निबंध लिहा. | (२०) |
| प्र. ६. | दौपदी आणि शबरी – स्त्री पात्रे कोणत्या महाकाव्यात येतात? कथक मधील गतभावमध्ये या पात्रांवर आधारित प्रस्तुत होणाऱ्या कथेचे वर्णन करा तसेच दोन्ही गतभाव मधील साम्य – भेद स्पष्ट करा. | (२०) |

English Translation

Instructions: 1) First Question is compulsory.

2) Attempt any four questions from the remaining five.

- | | | |
|-------|--|------|
| Q. 1. | Explain What is Aad, Bi-Aad, Ku-Aad. Write notation of Aad, Bi-Aad, and Ku-Aad in Teentaal. | (20) |
| Q. 2. | Explain in brief about Ramayana. Write with examples of which stories from Ramayana are used in Kathak to perform Gatbhav. | (20) |
| Q. 3. | What is the importance of Lord Krishna in Kathak? State which stories of Krishna are performed in Kavitt or Gatbhav element of Kathak Dance. | (20) |
| Q. 4. | Write Notes :
1) Harivansh Puran
2) Mahabharat | (20) |
| Q. 5. | Write a detail essay on New Techniques and Media used in Kathak and how they enhance Dance. | (20) |
| Q. 6. | Draupadi and Shabri – These female characters belong to which epic? Explain their Gatbhav Presentation in Kathak Dance. State both Gatbhav's similarities and differences. | (20) |